



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग पाच

वर्ष ११, अंक १९]

शुक्रवार, जुलै १८, २०२५/आषाढ २७, शके १९४७

[पृष्ठे ११, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ८८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानपरिषदेत दिनांक १८ जुलै, २०२५ रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक, महाराष्ट्र विधानपरिषद नियम १११ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :—

L. C. BILL No. IX of 2025.

A BILL

TO PROVIDE FOR STANDARDS OF RESPONSIBILITY,  
ACCOUNTABILITY AND TAKING CARE OF PARENTS  
BY EMPLOYEES IN THE STATE OF MAHARASHTRA.

सन २०२५ चे विधानपरिषद विधेयक क्रमांक ९.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचा-यांची मातापित्यांप्रती जबाबदारी,  
उत्तरदायित्व तसेच देखभाल यासंदर्भातील मानकांबाबत तरतूद करण्यासाठी  
विधेयक.

ज्याअर्थी, आपल्या मातापित्यांचा आदर करणे त्यांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे मूलभूत कर्तव्य आहे आणि हा भारतीय कुटूंब व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे आणि मुख्यतः राज्यातील बहुसंख्य कुटूंबांमध्ये त्याचे पालन केले जाते ;



### उद्देश व कारणे यांचे निवेदन

या अधिनियमान्वये प्रत्येक कर्मचा-याचे माता-पिता, ज्येष्ठ नागरीक तसेच त्यांचे दिव्यांग भाऊ-बहीण यांच्या मासिक उदरनिर्वाहचा दावा कमी खर्चात व त्वरीत करण्याची तरतूद आहे. तसेच प्रत्येक कर्मचा-यांवर त्यांच्या माता-पित्यांची/आजी-आजोबांची निर्वाहाची जबाबदारी देण्यात आली आहे. या अधिनियमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्य शासनाच्या किंवा इतर कोणत्याही संघटनेच्या कर्मचा-यांनी आपल्या माता-पित्याचा व दिव्यांग भाऊ-बहिणीचा सांभाळ तसेच त्यांचे उत्तरदायित्व करण्याची तरतूद आहे.

#### विधान भवन :

मुंबई,

दिनांक १८ जून, २०२५.

अंबादास दानवे,

प्रभारी सदस्य.

#### विधान भवन

मुंबई,

दिनांक १८ जुलै, २०२५.

डॉ. विलास आठवले,

सचिव-३,

महाराष्ट्र विधानपरिषद.

